

मराठी रूपांतर

- सूचना : १. सर्व प्रश्न अनिवार्य आहेत.
२. उजवीकडील अंक पूर्ण गुण दर्शवतात.
३. आवश्यक तेथे व्यवस्थित आकृती काढा.

प्र. १. खालील प्रश्नांची उत्तरे द्या. (कोणतेही दोन)

(20)

अ) खालील संकल्पना स्पष्ट करा.

- i) एकूण उत्पादन
- ii) सरासरी उत्पादन
- iii) सीमांत उत्पादन

ब) परिमाण प्रत्यय नियमाची चर्चा करा.

क) सम उत्पादन वक्राची संकल्पना परिभाषित करा आणि सम उत्पादन वक्राची कोणतीही दोन वैशिष्ट्ये स्पष्ट करा.

प्र. २. खालील प्रश्नांची उत्तरे द्या. (कोणतेही दोन)

(20)

अ) खर्चाच्या विविध संकल्पना स्पष्ट करा.

ब) दीर्घकालीन सरासरी खर्च वक्र आकृतीच्या सहाय्याने स्पष्ट करा.

क) अपूर्ण स्पर्धेतील एकूण प्राप्ती, सरासरी प्राप्ती आणि सीमांत प्राप्ती स्पष्ट करा.

प्रश्न ३. खालील प्रश्नांची उत्तरे द्या. (कोणतेही दोन)

(20)

अ) खंडाचा आधुनिक सिद्धांत लिहा.

ब) शुम्पीटरच्या नफ्याच्या नवप्रवर्तन सिद्धांतावर चर्चा करा.

क) व्याजाचा कर्जाऊ निधी सिद्धांत स्पष्ट करा.

प्रश्न ४. खालील प्रश्नांची उत्तरे द्या. (कोणतेही दोन)

(20)

अ) मक्तेदारीची वैशिष्ट्ये लिहा.

ब) समतोलाचा सीमांत प्राप्ती आणि सीमांत खर्च दृष्टिकोन स्पष्ट करा.

क) मक्तेदारीयुक्त स्पर्धेत पेढीच्या अल्पकालीन समतोलाची चर्चा करा.

प्रश्न ५. स्पष्टीकरणात्मक टीप लिहा. (कोणतेही दोन)

(20)

अ) उत्पादकाचा समतोल

ब) पूर्ण स्पर्धेतील एकूण प्राप्ती, सरासरी प्राप्ती आणि सीमांत प्राप्ती

क) वेतनाचा आधुनिक सिद्धांत

ड) मक्तेदारीयुक्त स्पर्धेची वैशिष्ट्ये

- N.B. 1. All questions are compulsory.
2. Figures to the right indicate full marks.
3. Draw neat diagrams wherever necessary.

Q. 1. Answer the following questions. (Any 2)

(20)

A. Explain the following concepts.

- i) Total Production
- ii) Average Production
- iii) Marginal Production

B. Discuss the Law of Return to Scale.

C. Define the concept of Iso-quant Curve and Explain Any 2 Properties of Iso-quant Curve.

Q. 2. Answer the following questions. (Any 2)

(20)

A. Explain the various concepts of Cost.

B. Explain the Long Run Average Cost curve with the help of a diagram.

C. Explain the TR, AR and MR under Imperfect Competition.

Q. 3. Answer the following questions. (Any 2)

(20)

A. Explain the Modern theory of Rent.

B. Discuss the Schumpeter's Innovation theory of Profit.

C. Explain the Loanable Fund theory of Interest.

Q. 4. Answer the following questions. (Any 2)

(20)

A. Write the Features of Monopoly.

B. Explain the MR and MC Approach of equilibrium.

C. Discuss the Short run equilibrium of a firm under Monopolistic Competition.

Q. 5. Write the explanatory note on. (Any 2)

(20)

A. Producer's Equilibrium.

B. TR, AR and MR under Perfect Competition

C. Modern theory of Wages

D. Features of Monopolistic Competition
